

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांच्या
दिनांक ०१.०४.१९८१ ते दिनांक ३१.१२.१९९७ या
कालावधीच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता ११११/(१७०/२०११)/आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- ०८/०७/२०११.

पहा :- शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता १२१०/(३८३/२०१०)/आ.(तांत्रिक), दिनांक ३१.१२.२०१०.

परिपत्रक:-

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर दिनांक ०१.०४.१९८१ ते दिनांक ३१.१२.१९९७ या कालावधीत नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०७/(११/२००७) आ.(तांत्रिक), दिनांक २०.०३.२००७ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादीत दि. ३१.१२.१० पर्यंत करण्यात आलेल्या सर्व सुधारणांसह ती यादी अद्ययावत करून शासनाच्या संदर्भिय परीपत्रकान्वये पुनःप्रकाशित करण्यात आली आहे व ती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने त्या अनुषंगाने संबंधित मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार त्याबाबतची खातरजमा करून ज्येष्ठता सूचीतील संबंधित नोंदींमध्ये आवश्यक त्या सुधारणा सोबतच्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार करण्यात येत आहेत.

सदर परिशिष्टात नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत संबंधितांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल, याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक २०११०७०८१४५७०२००१ संकेतांक असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(द. अ. शिंदे)
शासनाचे अवर सचिव

प्रत :-

- सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
- सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ.

प्रत :- आ.(शा.अ.)/आ.(ज्येष्ठता)/आ.(वर्ग २) कार्यासने , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :- आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .

शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता-११११/(१७०/२०११) , दि.०८/०७/२०११ चे परिशिष्ट

अ. क्र.	ज्येष्ठता सूची क्रमांक व कर्मचा-यांचे नांव	कार्यालयाचे नाव	केलेली सुधारणा
१	७४६५ रावळे पी. एम	मु. अ., ल. पा. (स्था. स्तर), पुणे	नावात गवले पी .एम. असा बदल करण्यात आला व जन्म तारखेत ०६/०६/१९५५ असा बदल केला.
२	७९८५ कैलाखे र. वि.	मु. अ. ज. सं. वि. नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
३	९९२४ चाफले आर. एम.	मु. अ. नियोजन व जलविज्ञान, नाशिक	नावात चापले आर एल असा बदल करण्यात आला. तसेच शैक्षणिक अर्हतेत डी.सी.ई. असा बदल करण्यात आला.
४	७७३८ बैरागी ई. ज.	चंद्रपूर पाटबंधारे मंडळ, चंद्रपूर	नावात वैष्णव ई.ज असा बदल करण्यात आला.
५	८६१० वेसुरकर व्ही. व्ही.	मु. अ. गोसीखुर्द नागपूर	नावात वेळूकर व्ही. व्ही. व जातप्रवर्गात खुला असा बदल करण्यात आला.
६	८०५४ कांबळे पी. एस	लाक्षेविप्रा, सोलापूर	शैक्षणिक अर्हतेत अर्हतारहीतच्या ऐवजी डी सी ई असा बदल करण्यात आला.
७	९६६३ कांबळे टी. ए.	मु. अ., ल. पा., (स्था. स्तर), पुणे	नावात मुरुमकर टी. ए. असा बदल करण्यात आला.
८	७९८५ कावळे एम. डी.	वैयक्तिक पत्र	जात वैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
९	सुर्यवंशी जे. व्ही.	लाक्षेवि, जळगाव	ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली. ज्येष्ठता क्र - ८०३२-अ नाव - सुर्यवंशी जे व्ही जात प्रवर्ग - खुला अर्हता - डी.सी.ई. मंडळ / कार्यालय - लाक्षेवि जळगाव जन्मदिनांक - १९/०४/१९५९ नियुक्ती दिनांक - १८/०९/१९८२ वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले

१०	सानप दादासाहेब शिवाजी	मुअ (वि प्र), पुणे	<p>ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली.</p> <p>ज्येष्ठता क्र - ८१०१-अ</p> <p>नाव - सानप दादासाहेब शिवाजी</p> <p>जात प्रवर्ग - भ.ज.ड</p> <p>अर्हता - डी.सी..ई.</p> <p>मंडळ / कार्यालय - सातारा पाटबंधारे प्रकल्प सातारा</p> <p>जन्मदिनांक - ०१/०६/१९५६</p> <p>नियुक्ती दिनांक - १८/१०/१९८२</p> <p>वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले</p>
११	देशपांडे रा. शा.	मु. अ., ल. पा., (स्था. स्तर), पुणे	<p>ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली.</p> <p>ज्येष्ठता क्र - ८८५५-अ</p> <p>नाव - देशपांडे रा. शा.</p> <p>जात प्रवर्ग - खुला</p> <p>अर्हता - डी.सी.ई./ बी. ई.</p> <p>मंडळ / कार्यालय - ल पा (स्था स्तर) पुणे</p> <p>जन्मदिनांक - ३०/०९/१९६२</p> <p>नियुक्ती दिनांक - ०१/०६/१९७८</p> <p>वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले</p>
१२	बामणीकर सदाशिव केशव	मु. अ. जलसंपदा विभाग, मुंबई	<p>ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली.</p> <p>ज्येष्ठता क्र - ७६२३ -अ</p> <p>नाव - बामणीकर सदाशिव केशव</p> <p>जात प्रवर्ग - अ.जा.</p> <p>अर्हता - डी.सी.आर.ई.</p> <p>मंडळ / कार्यालय - दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, ओरोस</p> <p>जन्मदिनांक - १०/०९/१९६०</p> <p>नियुक्ती दिनांक - २९/१२/१९८१</p> <p>वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले</p>

१३	भंडारे शेखर भास्कर	ल. पा. (स्था. स्तर), पुणे	ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली. ज्येष्ठता क्र - ७८५२ -अ नाव - भंडारे शेखर भास्कर जात प्रवर्ग - खुला अर्हता - डी.सी.ई मंडळ / कार्यालय - ल.पा(स्था स्तर) , पुणे जन्मदिनांक - २५/०२/१९५९ नियुक्ती दिनांक - ०६/०७/१९८२ वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले
१४	८७९३ चिंतकुटलावार वा. रा.	विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ	शैक्षणिक अर्हतेत डी. सी.ई.ऐवजी बी. ई. (स्थापत्य) अशी नोंद घेण्यात आली. व नियुक्ती दिनांकात २९/९/८३ ऐवजी २६/९/८३ असा बदल करण्यात आला. नवीन ज्येष्ठता क्र. ८७९१ - अ येथे निश्चित करण्यात आली.
१५	कांबळे मोहन बलभीम	बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ	ज्येष्ठतसूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली. ज्येष्ठता क्र - ८३५८-अ नाव - कांबळे मोहन बलभीम जात प्रवर्ग - वि मा प्र अर्हता - डी.सी.ई मंडळ / कार्यालय - बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बीड जन्मदिनांक - ०५/०५/१९६३ नियुक्ती दिनांक - १५/०१/१९८३ वरील नोंदीनुसार ज्येष्ठतासूचीत नव्याने नाव समाविष्ट केले
